

आयुक्त, क्रीडा व युवकसेवा, महाराष्ट्र  
राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील  
अस्थायी पदे दि. ०१.०३.२०२० पासून  
पुढे चालू ठेवण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन निर्णय क्रमांक : संक्रीआ-१०१७/प्र.क्र.१३६ (भाग-१)/क्रीयुसे-२,

मादाम कामा मार्ग ,हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२

दिनांक: २६ मार्च, २०२०.

- संदर्भ:-** (१) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक-संक्रीआ-२००४/प्र.क्र. २८९/क्रीयुसे-२,  
दिनांक ७.१०.२००९.
- (२) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक-संक्रीआ-२०१२/प्र.क्र.१३५/क्रीयुसे-२,  
दिनांक २२.०१.२०१४.
- (३) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक-क्रीडाप-२००७/प्र.क्र.४४/क्रीयुसे-२,  
दिनांक १८.०७.२०१३.
- (४) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक-संक्रीआ-२०१५/प्र.क्र.९६/क्रीयुसे-२,  
दिनांक ३०.०६.२०१७.
- (५) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक-संक्रीआ-२०१५/प्र.क्र.५१/क्रीयुसे-२,  
दिनांक १३.०४.२०१७.
- (६) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक-संक्रीआ-२०१५/प्र.क्र.५१/क्रीयुसे-२,  
दिनांक १०.१०.२०१७.
- (७) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक-संक्रीआ-२०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२,  
दि.२५.०१.२०१८,दि.२७.०३.२०१८,दि.२२.१०.२०१८,दि.२९.०३.२०१९ व दि. १४.१०.२०१९
- (८) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक: पदनि २०१६/प्र.क्र.०८/१६/आ.पु.क. दि.१२.०२.२०२०

**प्रस्तावना:-**

संदर्भाधीन क्रमांक-१ येथील दिनांक ७.१०.२००९ च्या शासन निर्णयान्वये क्रीडा व युवकसेवा संचालनालयाच्या आस्थापनेवरील एकूण ६१७ पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे. सदर ६१७ पदांपैकी २६८ पदे अस्थायी स्वरूपाची आहेत. क्रीडा विभागाचे सक्षमीकरण संदर्भात तालुका क्रीडा अधिकाऱ्यांची ६९ पदे निर्माण करण्यास संदर्भ क्र. २ च्या दि.२२.०१.२०१४ च्या शासन निर्णय अन्वये मंजूरी देण्यात आली आहे. त्यांचा समावेशासह एकूण ३३७ अस्थायी पदांना संदर्भ क्र.५ च्या दि.१३.०४.२०१७ च्या शासन निर्णय अन्वये दि. ३०.०९.२०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संदर्भ क्र.३ च्या दि.१८.०७.२०१३ च्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती क्रीडापीठ बालेवाडी येथे ५८ पदे मंजूर करण्यात आली आहे. त्यापैकी ५० पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच संदर्भ क्र.४ येथील दि.३०.०६.२०१७ च्या शासन निर्णयान्वये क्रीडा व युवकसेवा संचालनालयाच्या आस्थापनेवर नवनिर्मात

पालघर जिल्ह्याकरीता ३ पदे नव्याने मंजूर करण्यात आली आहेत. सदर पदांच्या समावेशासह एकूण ३९० अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय:-

क्रीडा व युवकसेवा संचालनालयाच्या आस्थापनेवरील एकूण ३९० अस्थायी पदांना दि.०१.०३.२०२० ते दि.३१.०८.२०२० पर्यंत पुढे चालू ठेवण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदर ३९० पदांचा तपशील सोबतच्या विवरणपत्र "अ" मध्ये दर्शविण्यात आला आहे.

२. यावरील खर्च संबंधित लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व त्याखाली संबंधित आर्थिक वर्षासाठी केलेल्या मंजूर तरतूदीतून भागविण्यात यावा.

३. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्र.(८) येथील दिनांक १२.०२.२०२० च्या शासन निर्णयानुसार, प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२००३२६१५१९४२५३२१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( स्वा. म. नानल )  
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

- (१) आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- (२) सर्व विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा (संचालनालयामार्फत)
- (३) महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, १ व २, मुंबई/नागपूर,
- (४) महालेखापाल, (लेखा परीक्षा) महाराष्ट्र, १ व २, मुंबई/नागपूर,
- (५) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- (६) निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई,
- (७) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी (संचालनालयामार्फत)
- (८) सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी (संचालनालयामार्फत)
- (९) अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, यांचे स्वीय सहायक
- (१०) अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे स्वीय सहायक,
- (११) निवड नस्ती (क्रीयुसे-२).

विवरणपत्र - अ.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व त्याअंतर्गत असलेली ३९० अस्थायी पदे दि.०१.०३.२०२० पासून पुढे चालू ठेवण्याकरिता दर्शविणारे विवरणपत्र.

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
<b>आहरण व संवितरण अधिकारी - लेखाधिकारी, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे</b>						
१.	सहसंचालक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/ क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-२५, ७८८००- २०९२००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय - संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
२.	उपसंचालक, शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/ क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-२३, ६७७००- २०८७००	१	वरीलप्रमाणे.	वरीलप्रमाणे.	--
<b>वर्ग-३ ची पदे</b>						
३.	उच्चश्रेणी लघुलेखक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००- १३२३००	२	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
४.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००- १२२८००	८	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	१.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय-संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३. २२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र-२२०४--१६७-६ मागणी क्र.ई-३.(दि.१ एप्रिल, २००९ पासून)	--
५.	लघुटंकलेखक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-८, २५५००- ८११००	३ <hr/> १५	वरीलप्रमाणे.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय-संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
६.	वरिष्ठ लिपिक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-८, २५५००- ८११००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय-संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
७.	कनिष्ठ लिपिक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-६, १९९००- ६३२००	२	वरीलप्रमाणे.	वरीलप्रमाणे.	--
<u>वर्ग-४ ची पदे.</u>						
८.	नाईक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-३, १६६००- ५२४००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	वरीलप्रमाणे.	--
९.	शिपाई शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१, १५०००- ४७६००	४ <hr/> २३	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	वरीलप्रमाणे.	--
<u>आहरण व संवितरण अधिकारी - विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, मुंबई विभाग, मुंबई.</u>						
<u>वर्ग-३ ची पदे.</u>						
१०.	मुख्यलिपिक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१३, ३५४००- ११२४००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय-संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
११.	वरिष्ठ लिपीक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-८, २५५००- ८११००	२	वरीलप्रमाणे.	वरीलप्रमाणे.	--
१२.	शिपाई शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१, १५०००- ४७६००	२ <hr/> २८	वरीलप्रमाणे.	वरीलप्रमाणे.	--
आहरण व संवितरण अधिकारी - विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर. वर्ग-१ चे पद.						
१३	उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-२३, ६७७००- २०८७००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय-संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
वर्ग-३ ची पदे.						
१४.	कार्यालयीन अधीक्षक. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००- १२२८००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय-संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
१५.	निम्नश्रेणी लघुलेखक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/प्र.क्र.२८९/ क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००- १२२८००	१ <hr/> ३१	वरीलप्रमाणे.	वरीलप्रमाणे.	--
आहरण व संवितरण अधिकारी - विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर. वर्ग-३ ची पदे.						
१६.	मुख्यलिपीक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१३, ३५४००- ११२४००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय-संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
१७.	वरिष्ठ लिपीक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-८, २५५००- ८११००	१	वरीलप्रमाणे.	वरीलप्रमाणे.	--
१८.	कनिष्ठ लिपिक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-६, १९९००- ६३२००	१	वरीलप्रमाणे.	वरीलप्रमाणे.	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजुरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
१९.	वाहनचालक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-६, १९९००- ६३२००	१ <hr/> ३५	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय-संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
आहरण व संवितरण अधिकारी - विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर. वर्ग-४ चे पद						
२०.	शिपाई शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१, १५०००- ४७६००	२	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय-संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
आहरण व संवितरण अधिकारी - विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, नागपूर विभाग, नागपूर. वर्ग-३ ची पदे.						
२१.	मुख्यलिपीक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१३, ३५४००- ११२४००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	वरीलप्रमाणे.	--
२२.	वरिष्ठ लिपीक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-८, २५५००- ८११००	२	वरीलप्रमाणे.	वरीलप्रमाणे.	--



अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
	वर्ग-४ चे पद.					
२३.	शिपाई शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१, १५०००- ४७६००	२ <hr/> ४२	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय-संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
आहरण व संवितरण अधिकारी - विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद. वर्ग-३ ची पदे.						
२४.	निम्नश्रेणी लघुलेखक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००- १२२८००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय-संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
२५.	मुख्यलिपीक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१३, ३५४००- ११२४००	१	वरीलप्रमाणे.	वरीलप्रमाणे.	--
२६.	वरिष्ठ लिपीक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-८, २५५००- ८११००	२	वरीलप्रमाणे.	वरीलप्रमाणे.	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
२७.	वाहनचालक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-६, १९९००- ६३२००	१ ४७	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र- २२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
<b>आहरण व संवितरण अधिकारी - विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद. वर्ग-४ चे पद.</b>						
२८.	शिपाई शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१, १५०००- ४७६००	२	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र- २२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
<b>आहरण व संवितरण अधिकारी - विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, नाशिक विभाग, नाशिक. वर्ग-१ चे पद.</b>						
२९.	उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-२३, ६७७००- २०८७००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	वरीलप्रमाणे.	--
<b>वर्ग-३ ची पदे.</b>						
३०.	निम्नश्रेणी लघुलेखक. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००- १२२८००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	वरीलप्रमाणे.	--
३१.	मुख्यलिपिक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१३, ३५४००- ११२४००	१ ५२	वरीलप्रमाणे.	वरीलप्रमाणे.	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
<b>आहरण व संवितरण अधिकारी - विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, नाशिक विभाग, नाशिक. वर्ग-३ चे पद.</b>						
३२..	कनिष्ठ लिपिक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.२००७	एस-६, १९९००- ६३२००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय-संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
<b>आहरण व संवितरण अधिकारी - विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, पुणे विभाग, पुणे. वर्ग-१ चे पद.</b>						
३३.	उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.२००७	एस-२३, ६७७००- २०८७००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	वरीलप्रमाणे.	--
<b>वर्ग-३ ची पदे.</b>						
३४.	निम्नश्रेणी लघुलेखक. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.२००७	एस-१४, ३८६००- १२२८००	१ <hr/> ५५	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	वरीलप्रमाणे.	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
<b>आहरण व संवितरण अधिकारी - विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, पुणे विभाग, पुणे.वर्ग-३ ची पदे.</b>						
३५.	मुख्यलिपिक शासन निर्णय,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२,दि.२६.४.०७	एस-१३, ३५४००- ११२४००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ /प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर,२०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
३६.	वरिष्ठ लिपिक शासन निर्णय,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२,दि.२६.४.०७	एस-८, २५५००- ८११००	२			--
३७.	कनिष्ठ लिपिक शासन निर्णय,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२,दि.२६.४.०७	एस-६, १९९००- ६३२००	२			--
<b>वर्ग-४ चे पद.</b>						
३८.	शिपाई शासन निर्णय,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२,दि.२६.४.०७	एस-१, १५०००- ४७६००	२ <hr/> ६२	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ /प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर,२०१९.	वरीलप्रमाणे.	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
	आहरण व संवितरण अधिकारी - विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, अमरावती विभाग, अमरावती. वर्ग-१ चे पद.					
३९.	उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-२३, ६७७००- २०८७००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय-संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
	वर्ग-३ ची पदे					
४०.	निम्नश्रेणी लघुलेखक. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८३००- १२२८००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय-संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
४१.	मुख्यलिपिक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१३, ३५४००- ११२४००	१	वरीलप्रमाणे.	वरीलप्रमाणे.	--
४२.	वरिष्ठ लिपिक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-८, २५५००- ८११००	२ <hr/> ६७	वरीलप्रमाणे.	वरीलप्रमाणे.	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
<b>आहरण व संवितरण अधिकारी - विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, अमरावती विभाग, अमरावती.</b>						
<b>वर्ग-३ चे पद.</b>						
४३.	कनिष्ठ लिपिक. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-६, १९९००- ६३२००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय-संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
<b>वर्ग-४ चे पद.</b>						
४४.	शिपाई. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१, १५०००- ४७६००	२	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	वरीलप्रमाणे.	--
४५.	उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-२३, ६७७००- २०८७००	१ <hr/> ७१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय-संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
<b>आहरण व संवितरण अधिकारी - विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, लातूर विभाग, लातूर.वर्ग-१ चे पद.</b>						
४६.	निम्नश्रेणी लघुलेखक. शासन निर्णय,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२,दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००- १२२८००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर,२०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय-संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
४७.	मुख्यलिपिक शासन निर्णय,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२,दि.२६.४.०७	एस-१३, ३५४००- ११२४००	१	वरीलप्रमाणे.	वरीलप्रमाणे.	--
४८.	वरिष्ठ लिपिक शासन निर्णय,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२,दि.२६.४.०७	एस-८, २५५००- ८११००	२	वरीलप्रमाणे.	वरीलप्रमाणे.	--
४९.	कनिष्ठ लिपिक शासन निर्णय,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२,दि.२६.४.०७	एस-६, १९९००- ६२२००	१ <hr/> ७६	वरीलप्रमाणे.	वरीलप्रमाणे.	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
<b>आहरण व संवितरण अधिकारी - विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, लातूर विभाग, लातूर. वर्ग-४ चे पद.</b>						
५०.	शिपाई. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१, १५०००- ४७६००	२	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय-संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
<b>रासुद कार्यालयाची आस्थापना</b>						
५१.	सहाय्यक लेखाधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००- १२२८००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा १०१-शारीरिक शिक्षण (०१)(०२) राष्ट्रीय शिस्त योजना आस्थापना - पीटीआय (शारीरिक प्रशिक्षण निदेशक) संगणक क्र-२२०४--१४०-६ मागणी क्र.ई-३.	--
५२.	कनिष्ठ लिपिक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-६, १९९००- ६३२००	६	वरीलप्रमाणे.		--
५३.	दप्तरी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-३, १६६००- ५२४००	१ <hr/> ८६	वरीलप्रमाणे.		--



अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
<b>आहरण व संवितरण अधिकारी. जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, मुंबई शहर.</b>						
५४.	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००- १३२३००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	मागणी क्र.ई-३.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७१	--
५५.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००- १२२८००	३	वरीलप्रमाणे.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७१	--
५६.	वरिष्ठ लिपिक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-८, २५५००- ८११००	१	वरीलप्रमाणे.	मागणी क्र.ई-३. २२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र-२२०४--१६७६ मागणी क्र.ई-३.(दि.१ एप्रिल, २००९ पासून)	--
५७.	कनिष्ठ लिपिक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-६, १९९००- ६३२००	१ <hr/> ९२	वरीलप्रमाणे.		--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
<b>आहरण व संवितरण अधिकारी</b> <b>जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, मुंबई उपनगर.</b>						
५८.	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००- १३२३००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
५९.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००- १२२८००	३	वरीलप्रमाणे.	१. २२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३. २. २२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र-२२०४--१६७-६ मागणी क्र.ई-३. (दि.१ एप्रिल, २००९ पासून)	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
<b>आहरण व संवितरण अधिकारी - जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे.</b>						
६०.	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००- १३२३००	१ <hr/> ९७	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय-संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
६१.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००- १२२८००	४	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	१.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय-संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३. २.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र-२२०४--१६७-६ मागणी क्र.ई- (दि.१ एप्रिल, २००९ पासून)	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
<b>आहरण व संवितरण अधिकारी.-जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, रायगड.</b>						
६२.	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००- १३२३००	१ <hr/> १०२	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय-संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
६३.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००- १२२८००	३	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	१.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय - संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३. २.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र-२२०४--१६७-६ मागणी क्र.ई-३. (दि.१ एप्रिल, २००९ पासून)	--
६४.	वरिष्ठ लिपिक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-८, २५५००- ८११००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय-संगणक क्र-२२०४--१३७-१	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजुरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
<b>आहरण व संवितरण अधिकारी.-जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, नाशिक.</b>						
६५.	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,क्र.संक्रिआ-२००४/प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२,दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००- १३२३००	१ <hr/> १०७	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर,२०१९.	वरीलप्रमाणे.	--
<b>आहरण व संवितरण अधिकारी. जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, नाशिक.</b>						
६६.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,क्र.संक्रिआ-२००४/प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२,दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००- १२२८००	४	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर,२०१९.	१.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय-संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३. २.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र-२२०४--१६७-६ मागणी क्र.ई-३. (दि.१ एप्रिल,२००९ पासून)	--
<b>आहरण व संवितरण अधिकारी. जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, धुळे.</b>						
६७.	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,क्र.संक्रिआ-२००४/प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२,दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००- १३२३००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर,२०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय-संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
६८.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००-१२२८००	६ <hr/> ११८	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ २२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र-२२०४--१६७-६ मागणी क्र.ई-३. (दि.१ एप्रिल, २००९ पासून)	--
आहरण व संवितरण अधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, जळगाव.						
६९.	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००-१३२३००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
७०.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००-१२२८००	३	वरीलप्रमाणे.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३. २२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र-२२०४--१६७-६ मागणी क्र.ई-३.	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
आहरण व संवितरण अधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, पुणे.						
७१.	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००- १३२३००	१ <hr/> १२३	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
आहरण व संवितरण अधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, पुणे.						
७२.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००- १२२८००	४	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	१.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३. २.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र-२२०४--१६७-६ मागणी क्र.ई-३. (दि.१ एप्रिल, २००९ पासून)	--
आहरण व संवितरण अधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, अहमदनगर.						
७३.	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००- १३२३००	१ <hr/> १२८	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
७४.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००- १२२८००	४	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	१.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३. २.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र-२२०४--१६७-६ मागणी क्र.ई-३. (दि.१ एप्रिल, २००९ पासून)	--
आहरण व संवितरण अधिकारी.-जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, सोलापूर.						
७५.	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००- १३२३००	१ <hr/> १३३	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--



अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
<b>आहरण व संवितरण अधिकारी.</b>						
<b>जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, सोलापूर.</b>						
७६.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००- १२२८००	३	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	१.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७१ २.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र-२२०४--१६७-६ मागणी क्र.ई-३. (दि.१ एप्रिल, २००९ पासून)	--
<b>आहरण व संवितरण अधिकारी.</b>						
<b>जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, कोल्हापूर.</b>						
७७.	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००- १३२३००	१ <hr/> १३७	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
७८.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००-१२२८००	४	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७१ २२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र-२२०४--१६७६ मागणी क्र.ई-३.	--
आहरण व संवितरण अधिकारी. जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, सांगली..						
७९.	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००-१३२३००	१ १४२	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
८०.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००-१२२८००	४	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	१.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३. २.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र-२२०४--१६७-६ मागणी क्र.ई-३.	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
आहरण व संवितरण अधिकारी. -जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, सातारा.						
८१.	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००- १३२३००	१ <hr/> १४७	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
आहरण व संवितरण अधिकारी. -जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, सातारा.						
८२.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००- १२२८००	३	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	१. मागणी क्र.ई-३२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ २. मागणी क्र.ई-३.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र-२२०४--१६७६. (दि.१ एप्रिल, २००९ पासून)	--
आहरण व संवितरण अधिकारी. -जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, रत्नागिरी						
८३.	जिल्हा क्रीडा अधिकारी शा.नि.शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ २००४/प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.२००७	एस-२०, ५६१००- १७७५००	१ <hr/> १५१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजुरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
<b>आहरण व संवितरण अधिकारी. -जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, रत्नागिरी</b>						
८४.	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००- १३२३००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ /प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र- २२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
८५.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००- १२२८००	३	वरीलप्रमाणे.	१.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र- २२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३. २.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र- २२०४--१६७-६ मागणी क्र.ई-३. (दि.१ एप्रिल, २००९ पासून)	--
८६.	वरिष्ठ लिपिक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-८, २५५००- ८११००	१ <hr/> १५६	वरीलप्रमाणे.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र- २२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
८७.	शिपाई शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१, १५०००- ४७६००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	मागणी क्र.ई-३.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७१	--
आहरण व संवितरण अधिकारी. जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, सिंधुदूर्ग.						
८८.	जिल्हा क्रीडा अधिकारी शा.नि.शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र.संक्रिआ२००४ / प्र.क्र २८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.२००७	एस-२०, ५६१००- १७७५००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	मागणी क्र.ई-३.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७१	--
८९.	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००- १३२३००	१	वरीलप्रमाणे.		--
९०.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००- १२२८००	३ <hr/> १६२	वरीलप्रमाणे.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७१ २२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र-२२०४--१६७-६ दि.१ एप्रिल, २००९ पासून)	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
<b>आहरण व संवितरण अधिकारी. जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, औरंगाबाद.</b>						
९१.	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००- १३२३००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
९२.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००- १२२८००	४	वरीलप्रमाणे.	मागणी क्र.ई-३.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ २२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र-२२०४--१६७६.(दि.१.०४.२००९ पासून)	--
<b>आहरण व संवितरण अधिकारी. जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, जालना.</b>						
९३.	जिल्हा क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-२०, ५६१००- १७७५००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
९४.	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००- १३२३००	१ १६९	वरीलप्रमाणे.	वरीलप्रमाणे.	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
<u>आहरण व संवितरण अधिकारी.</u> <u>जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, जालना.</u>						
९५.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००- १२२८००	३	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३. २२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र-२२०४--१६७-६ मागणी क्र.ई-३. (दि.१ एप्रिल, २००९ पासून)	--
९६.	वरिष्ठ लिपिक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-८, २५५००- ८११००	१	वरीलप्रमाणे.		--
<u>आहरण व संवितरण अधिकारी.</u> <u>जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, परभणी.</u>						
९७.	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००- १३२३००	१ <hr/> १७४	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	वरीलप्रमाणे.	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
	<b>आहरण व संवितरण अधिकारी.</b> <b>जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, परभणी.</b>					
९८.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००-१२२८००	६	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	१.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३. २.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र-२२०४--१६७-६ मागणी क्र.ई-३. (दि.१ एप्रिल, २००९ पासून)	--
	<b>आहरण व संवितरण अधिकारी.</b> <b>जिल्हा क्रीडा अधिकारी बीड.</b>					
९९.	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००-१३२३००	१ १८१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--



अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
१००.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००- १२२८००	३	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	१.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र- २२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३. २.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र- २२०४--१६७-६ (दि.१ एप्रिल, २००९ पासून)	--
<b>आहरण व संवितरण अधिकारी. - जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, लातूर.</b>						
१०१.	जिल्हा क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-२०, ५६१००- १७७५००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र- २२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
१०२	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००- १३२३००	१ <hr/> १८६	वरीलप्रमाणे.	वरीलप्रमाणे.	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
<b>आहरण व संवितरण अधिकारी. - जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, लातूर.</b>						
१०३.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००- १२२८००	३	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३. २२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र-२२०४--१६७६ (दि.१ एप्रिल, २००९ पासून)	--
१०४.	वरिष्ठ लिपिक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-८, २५५००- ८११००	१	वरीलप्रमाणे.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
१०५.	शिपाई शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१, १५०००- ४७६००	१ <hr/> १९१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
आहरण व संवितरण अधिकारी. जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, नांदेड.						
१०६.	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००- १३२३००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
१०७.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००- १२२८००	३	वरीलप्रमाणे.	१.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३. २.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र-२२०४--१६७-६ मागणी क्र.ई-३.(दि.१ एप्रिल, २००९ पासून)	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
<b>आहरण व संवितरण अधिकारी. - जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, उस्मानाबाद.</b>						
१०८.	जिल्हा क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-२०, ५६१००- १७७५००	१ <hr/> १९६	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र- २२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
<b>आहरण व संवितरण अधिकारी. - जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, उस्मानाबाद.</b>						
१०९.	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००- १३२३००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र- २२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
११०.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००- १२२८००	३	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	१.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र- २२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३. २.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र- २२०४--१६७-६ मागणी क्र.ई-३. (दि.१ एप्रिल, २००९ पासून)	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
१११	वरिष्ठ लिपिक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-८, २५५००- ८११००	१ <hr/> २०१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र- २२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
<b>आहरण व संवितरण अधिकारी.</b> <b>जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, उस्मानाबाद.</b>						
११२.	शिपाई शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१, १५०००- ४७६००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र- २२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
<b>आहरण व संवितरण अधिकारी. -</b> <b>जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, नागपूर.</b>						
११३.	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००- १३२३००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र- २२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
११४	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००-१२२८००	४ <hr/> २०७	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७१ मागणी क्र.ई-३. २२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र-२२०४--१६७-६ मागणी क्र.ई-३. (दि.१ एप्रिल, २००९ पासून)	--
<b>आहरण व संवितरण अधिकारी. जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, वर्धा.</b>						
११५.	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००-१३२३००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
११६.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००-१२२८००	३	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	१.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३. २.२२०४-क्रीडा व युवक सेवा(००१)	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
					संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र-२२०४--१६७-६ मागणी क्र.ई-३. (दि.१ एप्रिल,२००९ पासून)	
<b>आहरण व संवितरण अधिकारी. - जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, भंडारा.</b>						
११७	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,क्र.संक्रिआ-२००४/प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२,दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००- १३२३००	१ <hr/> २१२	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ /प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर,२०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
<b>आहरण व संवितरण अधिकारी. - जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, भंडारा.</b>						
११८	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,क्र.संक्रिआ-२००४/प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२,दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००- १२२८००	६	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ /प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर,२०१९.	१.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३. २.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र-२२०४--१६७-६ मागणी क्र.ई-३. (दि.१ एप्रिल,२००९ पासून)	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
<b>आहरण व संवितरण अधिकारी.</b> <b>जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, गडचिरोली..</b>						
११९.	जिल्हा क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-२०, ५६१००- १७७५००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र- २२०४--१३७-१	
१२०	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००- १३२३००	१ <hr/> २२०	वरीलप्रमाणे.	वरीलप्रमाणे.	--
<b>आहरण व संवितरण अधिकारी. ६</b> <b>जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, गडचिरोली..</b>						
१२१.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००- १२२८००	४	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ २२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- २२०४-- १६७-६	--



अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
१२२.	शिपाई शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१, १५०००- ४७६००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र- २२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
<u>आहरण व संवितरण अधिकारी. जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, चंद्रपूर.</u>						
१२३	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००- १३२३००	१ <hr/> २२६	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र- २२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
१२४.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००- १२२८००	३	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र- २२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३. २२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- २२०४-- १६७-६ मागणी क्र.ई-३. (दि.१ एप्रिल, २००९ पासून)	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
<b>आहरण व संवितरण अधिकारी.</b> <b>जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, अमरावती..</b>						
१२५	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००- १३२३००	१ <hr/> २३०	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र- २२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
<b>आहरण व संवितरण अधिकारी.</b> <b>जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, अमरावती..</b>						
१२६.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००- १२२८००	४	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	१. २२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र- २२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३. २. २२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र-२२०४--१६७-६ मागणी क्र.ई-३. (दि.१ एप्रिल, २००९ पासून)	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
	आहरण व संवितरण अधिकारी. जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, अकोला.					
१२७	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००- १३२३००	१ <hr/> २३५	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र- २२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
	आहरण व संवितरण अधिकारी. -जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, अकोला.					
१२८.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००- १२२८००	७	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	१.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र- २२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३. २.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र- २२०४--१६७-६ मागणी क्र.ई-३. (दि.१ एप्रिल, २००९ पासून)	--
	आहरण व संवितरण अधिकारी. -जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, यवतमाळ.					
१२९	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००- १३२३००	१ <hr/> २४३	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	वरीलप्रमाणे.	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
<b>आहरण व संवितरण अधिकारी. -जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, यवतमाळ.</b>						
१३०.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००-१२२८००	३	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	१.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३. २.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र-२२०४--१६७-६ मागणी क्र.ई-३. (दि.१ एप्रिल, २००९ पासून)	--
<b>आहरण व संवितरण अधिकारी. -जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, बुलढाणा.</b>						
१३१	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१५, ४१८००-१३२३००	१ २४७	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--
<b>आहरण व संवितरण अधिकारी. -जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, बुलढाणा.</b>						
१३२.	क्रीडा मार्गदर्शक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१४, ३८६००-१२२८००	३	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ / प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	१.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
					२.२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (१०)(०१) क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना- संगणक क्र-२२०४--१६७-६ मागणी क्र.ई-३. (दि.१ एप्रिल,२००९ पासून)	
<b>आहरण व संवितरण अधिकारी, विभागीय उपसंचालक, मुंबई-नाशिक विभाग, मुंबई. वर्ग-४ ची पदे</b>						
१३३.	पहारेकरी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१, १५०००- ४७६००	४	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ /प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा-१०४-क्रीडा व खेळ, (१५) (०१) क्रीडांगण विकास, संगणक क्रमांक- २२०४-१६९-४ मागणी क्र.ई-३.	
१३४	मजूर शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२००४/ प्र.क्र.२८९/क्रीयुसे-२, दि.२६.४.०७	एस-१, १५०००- ४७६००	२ <hr/> २५६	वरीलप्रमाणे.	वरीलप्रमाणे.	
<b>आहरण व संवितरण अधिकारी. जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, वाशिम.</b>						
१३५	जिल्हा क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२३०८/ प्र.क्र.६२/०८/क्रीयुसे-२, दि.०५.०२.२००९	एस-२०, ५६१००- १७७५००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ /प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
१३६.	वरिष्ठ लिपिक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२३०८/प्र.क्र.६२/०८/क्रीयुसे-२, दि.०५.०२.२००९	एस-८, २५५००- ८११००	१	वरीलप्रमाणे	वरीलप्रमाणे.	--
१३७.	शिपाई शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२३०८/प्र.क्र.६२/०८/क्रीयुसे-२, दि.०५.०२.२००९	एस-१, १५०००- ४७६००	१ <hr/> २५९	वरीलप्रमाणे	वरीलप्रमाणे.	--
	<b>आहरण व संवितरण अधिकारी. जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, नंदूरबार.</b>					
१३८.	जिल्हा क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२३०८/प्र.क्र.६२/०८/क्रीयुसे-२, दि.०५.०२.२००९	एस-२०, ५६१००- १७७५००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
१३९.	वरिष्ठ लिपिक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२३०८/ प्र.क्र.६२/०८/क्रीयुसे-२, दि.०५.०२.२००९	एस-८, २५५००- ८११००	१	वरीलप्रमाणे	वरीलप्रमाणे.	--
१४०.	शिपाई शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२३०८/ प्र.क्र.६२/०८/क्रीयुसे-२, दि.०५.०२.२००९	एस-१, १५०००- ४७६००	१ <hr/> २६२	वरीलप्रमाणे	वरीलप्रमाणे.	--
	<b>आहरण व संवितरण अधिकारी. जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, हिंगोली.</b>					
१४१.	जिल्हा क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२३०८/ प्र.क्र.६२/०८/क्रीयुसे-२, दि.०५.०२.२००९	एस-२०, ५६१००- १७७५००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
१४२	वरिष्ठ लिपिक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२३०८/ प्र.क्र.६२/०८/क्रीयुसे-२, दि.०५.०२.२००९	एस-८, २५५००- ८११००	१	वरीलप्रमाणे	वरीलप्रमाणे.	--
१४३	शिपाई शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२३०८/ प्र.क्र.६२/०८/क्रीयुसे-२, दि.०५.०२.२००९	एस-१, १५०००- ४७६००	१ <hr/> २६५	वरीलप्रमाणे	वरीलप्रमाणे.	--
<b>आहरण व संवितरण अधिकारी.</b> <b>जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, गोंदिया.</b>						
१४४.	जिल्हा क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२३०८/ प्र.क्र.६२/०८/क्रीयुसे-२, दि.०५.०२.२००९	एस-२०, ५६१००- १७७५००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ /प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र- २२०४--१३७-१ मागणी क्र.ई-३.	--



अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजुरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
१४५.	वरिष्ठ लिपिक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२३०८/ प्र.क्र.६२/०८/क्रीयुसे-२, दि.०५.०२.२००९	एस-८, २५५००- ८११००	१	वरीलप्रमाणे	वरीलप्रमाणे.	--
१४६.	शिपाई शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-२३०८/ प्र.क्र.६२/०८/क्रीयुसे-२, दि.०५.०२.२००९	एस-१, १५०००- ४७६००	१ <hr/> २६८	वरीलप्रमाणे	वरीलप्रमाणे.	--
<b>आहरण व संवितरण अधिकारी. -सर्व संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी</b>						
१४७.	तालुका क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ- २०१२/प्र.क्र.१३५/१२/क्रीयुसे-२, दिनांक २२ जानेवारी, २०१४	एस-१५, ४१८००- १३२३००	६९	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ (वेतन) मागणी क्र.ई-३.	--
<b>एकूण</b>			<b>३३७</b>			

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
<b>आहरण व संवितरण अधिकारी. जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी, पालघर</b>						
१४८	जिल्हा क्रीडा अधिकारी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-१०१५/ प्र.क्र.९६/ क्रीयुसे-२, दिनांक ३०.०६.२०१७	एस-२०, ५६१००- १७७५००	१	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७/प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र- २२०४--१३७-१ (वेतन) मागणी क्र.ई-३.	
१४९	वरीष्ठ लिपीक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-१०१५/ प्र.क्र.९६/ क्रीयुसे-२, दिनांक ३०.०६.२०१७	एस-८, २५५००- ८११००	१	वरीलप्रमाणे	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र- २२०४--१३७-१ (वेतन) मागणी क्र.ई-३.	
१५०	चतुर्थ श्रेणी कर्मचारी गट-ड शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संक्रिआ-१०१५/ प्र.क्र.९६/ क्रीयुसे-२, दिनांक ३०.०६.२०१७	-----	१ (बाह्य यंत्रणे द्वारे)	वरीलप्रमाणे	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र- २२०४--१३७-१ (वेतन) मागणी क्र.ई-३.	
			३			

अ. क्र.	पदनाम व ज्या शासन निर्णयाद्वारे सदर पद निर्माण केले, ते आदेश क्रमांक व दिनांक.	सध्याची वेतनश्रेणी	पदांची संख्या	ज्या मंजूरी आदेशाद्वारे सन २०१९-२० मध्ये पदे चालू ठेवण्यात आले तो शासन निर्णय क्रमांक व दिनांक.	खर्चाचे शीर्षक	शेरा
<b>आहरण व संवितरण अधिकारी - लेखाधिकारी, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे</b> <b>शिवछत्रपती क्रीडापीठ बालेवाडी, पुणे येथील ५८ कर्मचारी</b>						
१५१	कनिष्ठ लिपीक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क.क्रीडाप्र-२००७/प्र.क्र.४४/ क्रीयुसे-१, दिनांक १८/०७/२०१३.	एस-६, १९९००- ६३२००	६	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिआ-१०१७ /प्र.क्र.१३६/ क्रीयुसे-२, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९.	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ (वेतन) मागणी क्र.ई-३.	
१५२	वाहनचालक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क.क्रीडाप्र-२००७/प्र.क्र.४४/ क्रीयुसे-१, दिनांक १८/०७/२०१३.	एस-६, १९९००- ६३२००	४	वरीलप्रमाणे	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ (वेतन) मागणी क्र.ई-३.	
१५३	मजुर शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क.क्रीडाप्र-२००७/प्र.क्र.४४/ क्रीयुसे-१, दिनांक १८/०७/२०१३.	एस-१, १५०००- ४७६००	४० ५०	वरीलप्रमाणे	२२०४-क्रीडा व युवक सेवा (००१) संचालन व प्रशासन (००)(०१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय- संगणक क्र-२२०४--१३७-१ (वेतन) मागणी क्र.ई-३.	
<b>एकुण</b>			<b>३९०</b>			

( स्वा. म. नानल )  
उप सचिव, महाराष्ट्र शासन